

१५ २२-०९

सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना

विभागीय चौकशी प्रलंबित असलेल्या
अधिकारी/कर्मचाऱ्यांना लाभ
देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

परिपत्रक, क्रमांक संकीर्ण-२००२/प्र.क्र. १२/सेवा-३,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २१ एप्रिल २००३.

- वाचा.—(१) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक वेतन-११९९/प्र.क्र. २/१९/सेवा-३, दिनांक २० जुलै २००१.
(२) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरव्ही-१०७५/दहा, दिनांक २ एप्रिल १९७६.
(३) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरव्ही-१०९५/प्र.क्र. २९/१५/बारा, दिनांक २२ एप्रिल १९९६.

परिपत्रक

संदर्भाधीन अनुक्रमांक १ येथील शासन निर्णयान्वये सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना अंमलात आली आहे. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या पदाची वेतनश्रेणी देय असून पदोन्नतीचे पद उपलब्ध नसलेल्या तसेच एकाकी पदावरील कर्मचाऱ्यांना या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टात नमूद केलेली वेतनश्रेणी देय होते. या योजनेअंतर्गत अधिकारी/कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या पदाची वेतनश्रेणी देय ठरविली असल्याने पदोन्नतीसाठी विहित केलेली अर्हता/पात्रता व अन्य बाबींची पूर्तता करणे तसेच पदोन्नतीची कार्यपद्धत अनुसरणे आवश्यक आहे. विभागीय चौकशी प्रलंबित असलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ कशाप्रकारे द्यावा याबाबत काही कार्यालयात संभ्रम निर्माण झाला आहे. यासंदर्भात शासन पुढीलप्रमाणे खुलासा करीत आहे:—

२. सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यासाठी नियमित पदोन्नतीचीच कार्यपद्धत अवलंबणे आवश्यक आहे. विभागीय चौकशी प्रलंबित असलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना नियमित पदोन्नती देण्याबाबत काय कार्यवाही करावी याबाबत संदर्भाधीन अनुक्रमांक २ व ३ येथील शासन परिपत्रक व शासन निर्णयान्वये आदेश देण्यात आले आहेत. विभागीय चौकशी प्रलंबित असलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेनुसार वरिष्ठ वेतनश्रेणी देण्याबाबत वरील शासन परिपत्रक व शासन निर्णयातील आदेशांचे पालन करणे आवश्यक आहे. कार्यालय प्रमुख/प्रादेशिक विभाग प्रमुख/राज्यस्तरीय विभाग प्रमुख यांनी त्याप्रमाणे तात्काळ कार्यवाही करून त्यासंबंधीचा अहवाल संबंधित प्रशासकीय विभागास सादर करावा.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

श. श. कारेकर,
शासनाचे उप सचिव.

प्रति.

संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई,
 अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
 निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
 राज्यपालांचे सचिव,
 मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,
 उप मुख्यमंत्र्यांचे सचिव,
 सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक,
 मुख्य सचिवांचे उप सचिव,
 सर्व मंत्रालयीन विभाग,
 सर्व विभागीय आयुक्त,
 मंत्रालयाच्या सर्व विभागाच्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख/प्रादेशिक प्रमुख/कार्यालय प्रमुख,
 *प्रबंधक, उच्च न्यायालय, (मुळ शाखा), मुंबई,
 *प्रबंधक, उच्च न्यायालय, (अपील शाखा), मुंबई,
 *सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
 *सचिव, महाराष्ट्र विधानसंडळ सचिवालय, मुंबई,
 *प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
 सिनीयर रिसर्च ऑफिसर, पे रिसर्च युनिट, खोली क्र. २६९, नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली,
 उप मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती.
 मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक लेखा निधी हिशेब, मुंबई,
 जनसंपर्क अधिकारी, मंत्रालय, मुंबई,
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,
 सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
 सामान्य प्रशासन विभाग (कार्यासन १२).
 वित्त विभागातील सर्व कार्यासने,
 निवड नस्ती, सेवा ३, वित्त विभाग.

*पत्राने